

# ६वनी- ६वनीची निर्मिती

उपविषय: ६वनीची उच्चनीचता, ६वनीची तीव्रता, श्राव्य ६वनी, अवश्राव्य ६वनी, श्राव्यातीत ६वनी

## विभाग 1:

1. रिकाम्या जागा भरा-

1a. तारेचा ताण वाढवला तर वारंवारता \_\_\_\_\_.

1b. ६वनीचा लहान- मोठेपणा सांगण्यासाठी, ६वनीची \_\_\_\_\_ आणि ६वनीची  
\_\_\_\_\_ वापरतात.

1c. \_\_\_\_\_ वारंवारितेच्या व \_\_\_\_\_ पेक्षा अधिक पातळीच्या ६वनीमुळे ऐकण्याच्या  
क्षमतेत तात्पुरता फरक पडतो.

2. बहुपर्यायी प्रश्न सोडवा-

2a. \_\_\_\_\_ या एककात ६वनिपातळी मोजतात.

- a. डेसिमल
- b. डेसिबल
- c. डिग्री

2b. ६वनीची तीव्रता दहा पटीनी वाढते तेव्हा ६वनीपातळी \_\_\_\_\_ ने वाढते.

- a. 20db
- b. 30db
- c. 10db

## विभाग 2:

3. चूक की बरोबर ते लिहा-

3a. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ६वनीची वारंवारिता 20Hz ते 20,000Hz या दरम्यान असते.

3b. 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ६वनीला श्राव्यातीत ६वनी म्हणतात.

4. खालील नावे लिहा-

4a. 20,000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ६वनीला म्हणतात. \_\_\_\_\_

4b. ६वनीच्या उच्चनीचतेचा थेट संबंध असतो तो \_\_\_\_\_

## ६वनी- ६वनीची निर्मिती

उपविषय: ६वनीची उच्चनीचता, ६वनीची तीव्रता, श्राव्य ६वनी, अवश्राव्य  
६वनी, श्राव्यातीत ६वनी

---

5. खालील जोड्या लावा-

| A                            | B     |
|------------------------------|-------|
| 5a. अति रहदारी               | 60db  |
| 5b. जेट इंजिन                | 10db  |
| 5c. सर्वसामान्य संवाद        | 70db  |
| 5d. सर्वसामान्य श्वासोच्छवास | 130db |

Answer- 5a:\_\_\_\_ , 5b:\_\_\_\_ , 5c:\_\_\_\_ , 5d:\_\_\_\_

विभाग 3:

संक्षिप्त उत्तरे द्या-

6. श्राव्यातीत ६वनी म्हणजे काय?

---

---

---

---

7. अवश्राव्य ६वनी म्हणजे काय ?

---

---

## ६वनी- ६वनीची निर्मिती

उपविषय: ६वनीची उच्चनीचता, ६वनीची तीव्रता, श्राव्य ६वनी, अवश्राव्य  
६वनी, श्राव्यातीत ६वनी

---

---

8. ६वनीची उच्चनीचता स्पष्ट करा.
- 
- 
- 
- 

### विभाग 4:

थोडक्यात उत्तरे द्या-

9. कारणे द्या-

9a. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येत नाही.

---

---

---

---

9b.डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.

---

---

## ६वनी- ६वनीची निर्मिती

उपविषय: ६वनीची उच्चनीचता, ६वनीची तीव्रता, श्राव्य ६वनी, अवश्राव्य  
६वनी, श्राव्यातीत ६वनी

---

---

---

---

10. ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ६वनीची उच्चनीचता कोणत्या दोन मार्गानी बदलता येते, ते स्पष्ट करा.
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
- 
-